

285, PRINCESS STREET, CHATURBHUJ JIVANDAS HOUSE. 2ND FLOOR, MUMBAI - 400 002. PH.: 2200 8176 / 77, FAX : (91-22) 2208 9558 E-mail : chancett@hattway.com

deotex 1987 Egmail com

CIN No: L51100MH1987PLC042280

Phone no: 022-66228050/45

Date: 13.08.2019

To,

The Bombay Stock Exchange Ltd

Corporate Relationship Dept, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

> Ref: BSE Scrip Code: 512485 Sub: Newspaper Publication

Dear Madam/Sir,

The Statement of Results for the quarter ended 30th June, 2019 have been approved by the Board of Directors in their meeting held on Friday, 09th August, 2019, The Extract of un-audited Standalone financial results for the quarter ended 30th June, 2019 have been published in the newspapers viz. Active Times and Mumbai Mifra, Mumbai on 10th August, 2019, A photocopy of the newspaper cuttings are attached herewith for your information and records.

Kindly acknowledge the Receipt.

Thanking You Yours Faithfully

For Dhanlaxmi Cotex Limited

Mr. Ramautar Jhawar (Managing Director)

कुळगांव बदलापूर नगरपरिषद

नगपपियद दुवे कणालय इंमाए , पहिला प्रवता, आवर्श विकारदेर ग्रेड, बदलायु केची ग्टेशन(क्वे) कुळाचेन,रिग-४२६५०६. ता.अंबरताथ जि. छागे. इंमेल :-Kunot Z3 @gnalt.com वेषणांट :-http://kkmc.gov.in

क्रमांक/आरोग्व/६९६६/२०९९-२०

दिनांकः =९/०८/२०१९

जाहिर निविदा सूचना कुळम व बदलापूर नगरपरिषद चनकचर। व्यवस्थापन नियम २०१६ अंतरीत खालील कार्यासाठी नींदणीकृत असलेल्या व कामाचा पुर्व अनुभव अगालेक्या प्राचननपुरूत कंपाननपुरूत कंपाननपुरूत विशेषत प्राचीनपुरूत केव अपेर

अ क्र	निधिदेचा प्रकार	निविदा कार्स फी	अनामत रक्कम	कामाचा कालाचची
₹.	नागरी धनकपरा (प्यवस्थापन व इज्राळणी) विचम २०१६ चे अंकालका गर्णी क्रीता क्रोन क्रमांक १ मधील साधकरकाई व पंडागाडीद्वारे प्रतेषरी अञ्चल ओला व सुका कथार गोळा करणे व नमरपरिषद प्रक्रिया केंद्रायर्थंत श्रीकृत कथार बेटिस्स करून वाहतूक करणे.	*.44co/-	₹.₹₹6000/-	५ वर्ष
₹.	नागरी ७ नकपर (ध्यवस्थापन व हाताळणी) निषम २०२६ चे अंत्रणस्का एपी करिता होना क्रमांक २ मधील सायकस्थाई व पंटागाडीद्वारे प्रयोगी ७ उन्न अंक्षा व सुका कचता गोळा करणे व नापरिशय प्रक्रिया केंद्रमार्थक गाँचित कपना बोदिन करना वाहतूक करणे.	& 4830)-	*.993000/-	५ वर्ष
1	लगारी धनकच्या (व्यवस्थायन व इत्ताळणी) नियम २०१६ चे अंत्रणक्या गणी करिता होन क्रमांक ३ मधील सायनस्वयुं व चंटागाळीढारे घरोचरी त्र उन ओला व सुका कच्या गोळा करणे व नगरचरिवद प्रक्रिया खेडायर्जा नामुकत कम्यता बंदिसा करना वाहतुक करणो.	8.7c?o/-	*.9c?ooo/-	५ वर्ष
¥.	नागरि ध-स्कृपस्य (प्रायस्थापन व इस्तांख्याँ) नियम २०१६ चे अंगलस्या गरी करिता होना क्रमांक ४ मधील माण्यस्थाई व घंटानाडीदारे सरोपरी ज उन्त औला य सुका कपरा गोध्य करणे व मगग्परिषद प्रक्रिया केंद्राचर्यक गोचीहत कपरा बंदिस करने वाहतुक करणे.	#. 399o/-	\$.?ggooo/-	५ वर्ष
1.	नागरी च स्क्रम्सर (ज्यस्थापन च हातावर्णी) निषम २०१६ चे अंभलका प्री करिता होने क्रमांक ५ मधील साफसामाई व यंटानाबीदारे स्रोबर्सर उन औरा य सुका कथत गोळा करणे च नगरपरिषद प्रक्रिया केंद्रमध्येत गोनुत कपरा बोदित करण याहाकू रुपणे.	#.2010/-	₹, ₹\29000/-	५ वर्ष
q.	नागरी च रक्ष्यरा (व्यवस्थापन च हाताव्यणी) निषम २०१६ चे अमलस्यान गरी करिता होने इस्तांक ६ मारील साफ्यरण्याई व चंदाताडीद्वारे घरोधरी ज उन्त औरता च सुका कथरा गोळा करने च नागरिश्य प्रक्रिया चेद्राचर्यता गोचूत कथरा बंदिल करने चाहतुष्क करने.	#.7U\$o/-	£.86000/-	५ वर्ष

सुभनः १, मरोस कामामार्थः निवस पूर्व मेडक मण्डमा रि. २०/०५/२०९९ रोजो नगरायिक कामास्य मधे आयोजिक करणात आसी आहे. वरी वरीन मोजारो निकित भरोम उप्पृत्त असमान्या केशदास गांती उपस्थित सार्थः.

३. एवा चेवा करत बामांकारी विशेष अपणान्य कार्यद्रशाण भएषात नेपाना राष्ट्रण बामांच्या वार्षिक अद्युवस्थाय हेवत्या तत्रकोची वार्षिक अ तरामांच्याचे काण्यसे पाटा वरणे अपनाराक आहे. नेपिया मार्थि दिलांक १०/४/२०१५ ते दिलांक ४५/०५/२०१२ एवंत १-वेदरिंग (E-tendering) बागांक प्रणालेच्या कुमार्थ एकेमांच्याकार । क्षेत्रिय प्रणालिक १०/४/२०१४ ते दिलांक ४५/०५/२०१२ एवंत १-वेदरिंग (E-tendering) बागांक प्रणालेच्या कुमार्थ एकेमांच्याकार । telatenders.gov/in प्राण क्षेत्रीय. निर्मेचकार्ति को व निविद्य अपनात को अनिवार्ति भारती आहे. निर्मेचकार्ति केरिया क्षेत्राच्या प्रणाले आहे.

व्यक्ति प्रक्रिनेहार प्राप्त झालेल्या निषदा दिनास ०५/०५/२०६९ रीजी शुपरी ५,०० मा. विस्ता अन्य मांगोच्या दिवारी निष्यत शेरील ल्यादिवारी दालनात स्थित संस्थाचे प्रतिनिधी/ कंप्रदर्शर अथवा अधिकृत प्रतिनिधी समीर उपहल्यात वेतील.

थतः सस्यापं प्राप्तानामः/ करारदारः वाचना नामपूरा आगानाम् प्राप्ताचिकारी, कुळमान वरलापूर राग्यरिवर गानी रावदुन डेपानेला आहे. कोणतीती विविद्य निमकारणे अथवा माकारण्याचा अधिकार मुख्याधिकारी, कुळमान वरलापूर राग्यरिवर गानी रावदुन डेपानेला आहे.

friwar

... अर्जदार

... जाब देणार

पुडीत

रापवे

में, उप निकंधक महकारी संस्था, मुंबई (परसेवा) यांचे कार्यालय

टि, वृहन्मुंबई नागरी सहकारी वॅक्स् असोसिएशन लि., मुंबई

भारतीय क्रिडा मंदिर बिल्डींग, ४था मजला,

सहकार नगर जवळ, वंडाळा, मुंबई - ४०००३५

जाहीर नोटीस

खालील दर्शविलेल्या विषयासंदर्भात जाब देणाऱ्यांना नोटीस

देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र

सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली

वसुली दाखला मिळणे साटी दाखल केलेल्या अर्जासोबत तुमचे

म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर बोटीस

देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात

नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्यान

सदर जाहीर | नोटीसीद्वारे आपणांस एक शेवटवी संधी देण्या

येत असुन दि. २३/०८/२०१९ रोजी दुपारी १२.०० वाजता

आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे

नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमध्य

गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येउज एकतर्फी योज्य

तो निर्णय घेतला जाईल याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती

दिसांक

7496 cuceus 22.06.9

देशर CHERCE and

दि ग्रेटर बॉम्बे को-ऑप. बॅक लि.

८९, जी.बी.सी.बी. हाऊस,

भुलेश्वर, मुंबई - ४०० ००२.

अनकमांक १ ते ४

खालीलप्रमाणे :-

प्रो. बिपीन सेवंतीलात देशिया

'असंवेदनशील महाजनांची हकालपट्टी करा' उल्हासनगर शहर स्थापना दिवशी

■ प्रतिनिधी परकी

राज्यातील अनेक जिल्ह्यांवर पूराचे महासंकट आले आहे. अशा वेळी संवेदनशील राहुन जनतेला मदत करण्यारेकजी सत्ताधान्यांनी असंवेदनशीलतेच कळस गाठला आहे. मदतीच्या नावास्ताली सेल्फी व्हिडीओ कावत पुर पर्यटन करणाऱ्या मंत्र्यांना लाज करों बारत नाही ? अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे वांनी आपला संताप व्यक्त केला असून, मुख्यमंत्री महोदय, संकटाच्या प्रसंगत असंवेदनशीलतेचे प्रदर्शन करून जनतेच्या दु:खावर मीठ चोळणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीण

आठवलेंविरुद्ध

आंदोलन थांबविण्याचे

मातंग समाज समन्वय

चूक नसतानाही मातंग समाजाप्रति जाहीर दिलगिरी ज्यक केल्यानंतर केंद्रिय राज्यमंत्री . रामदास आठवलेबिरुड निषेधाची गरळ ओकम्पाची गरज काप? मातंग बांघवांकडून

भाउवलेकिस्ट केले जात असलेले आंदोलन

आणि सोशल मीडियातील होत असलेली गतिष्क टीका आंदोलकांनी थांबवाबी असे

आवाहन मातंग समाज समन्वय समितीतर्फे

करण्यात आले. पिपरी चिचवड पेथे केंद्रीप

गावावर गहिली या लोकशाहीर अण्णा पाऊ

साउँच्या छक्कड यरून ने वक्तव्य केले त्याबदल मातंग समाज गैरसमजातून आठवलॅकर टीका करीत निषेधाचे आंदोलने मातंग समाजातील काही लोक करित आहेत. त्यांना रोखण्याचे

आवाहन करणारी पत्रकार परिवद मातंग समाज

समनव्य समितीने मुंबईत घेतानो. मातंन समाजातील

-समन्त्रय समितीच्यावतीने आसोजित पत्रकार परिषदेत

Particulars

bital lecows. Form operations set Profit / (Lass) (sefore tax and/ox extraordinary items) set Profit / (Lass) for the period better tax

What I are not the presidents to:
Librarium's Paris.
Profile (Los) of the to sides chaseleding stron)
(Comprehensive intense for the period person granificación for the period plant tois and other presidents of the period plant tois and other primation concern (first tois) often tois)
(Indiana) often tois) often tois) often tois)
(Indiana) often tois) often (Indiana) often tois)
(Indiana) often tois) often tois)
(Indiana) often tois) often (Indiana)
(Indiana) often tois)
(Indiana)
(Indiana) often tois)
(Indiana)
(Indiana

DHANLAXMI COTEX LIMITED

the quarter ended 30th June 2019

BSE Code: \$12485

0.60

6.00

CIN: LS1160MH1187PLC042283 Extract of Standalone Ursaudited Finan

अतीकत्साही तरुणांनी सावध काचे, बौद्ध आणि मालंग समाजात तेंद्र निर्माण करण्याच्या राजकरणाचे क्टोल डाव ओळखण्याचे आवाहन पातंग समाज

गन्वमंत्री ना रापदास आठवले यांनी माझी मैना

समितीचे आवाहन

मुंडे यांनी केली.

कोल्हापूर भागात मदतीसाठी गेलेल्या तसंपदा मंत्री गिरीष महत्वन यांचा पुर पर्यटनाचा को आणि व्हिडीओ काडत असल्याचा एक किदीओ कारमल झाल्याने प्रचंद मंताप निर्माण झाला असून, धनंजय मुंडे यांनीही मलाघान्यांच्या या अस्त्वेदनशीलतेकर तीव्र शब्दात कोरडे ओहले आहेत, प्रलुस दुर्घटनेतील एका-एका मृतदेशचे चित्र आठवते तरी मनाला चटका लागुन डोळ्याव चटकन पाणी येते. अञ्चानेकी मंत्री आणि अधिकाऱ्यांना फीसाडी चेड-यावर हमु आणि पीज कशी देता येते ? तुम्हाला काही संवेदना उरल्या आहेत का नाही ? असा सवाल उपस्थित केला.

मनसेने दिली आयुक्तांना डांबर भेट

प्रतिनिधी

उल्हासनगर शहरातील डांबरी संस्थांना पडलेले नसत्याने याची आउवण करून देण्यासाठी मनसे उल्लासनगर शहर मार्केत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना चक डांबर मेट दिले. उल्हासनगर क्षेत्रातील स्वयांची दयनीय अवस्था झाली आहे. पालिके मार्पत खडी, ग्रिडने खड्डे भएग्यासाठी तब्बत ५० लाख तसेच पॉलिंगर बेस खंडू भरण्यासाठी ३० लाख रूपयांचे नेगळे काम देण्यात आले आहे. मात्र त्यानंतर हि गरज असलेल्या वेगाने खड्ड परण्याचे काम सुरु झालेले नाही

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय इलाखा शहर (सा.चां.)विभाग, १ रा गजला, बांधकाम भवन, २५ मर्झवान सेंड, फोर्ट, मुंबई १०० ००१.

Tel:- 022016973 Fax No. 02216975

ई-निविदा सुचना क. 27 सन २०१९-२०

वर्यकारी अधिपंता, धुल्तका आहर (जा.जां.) विचान, मूंबई, पहरारण्ट्र नामानच्या भार्यअभिक चांपवान खारपाव्यून अनुमधी पुरपदावार्यव्यून सामीत कानकरीता डी नमुन्यातील निर्मिता ई-निरिदा मणसीदाने (ऑनलाईन) निर्मिता मामीयन आहेत. निर्मिता कानवरण शावनाच्या संकेताचळवर http://mahatenders.gov.in रेनून डाऊस्तोड करणात गणी. तथेच निर्मश रिक्करण्याच्या अध्या नाकारण्याचा अध्यार वर्तवाली अभिनात, कुराव्या शहर (शा.बी.) यिभाग, मृंदर्द यांनी राष्ट्रात रेट्स आहे. अट असलेली निविद्या विकारली जागार नाडी

জ.জ. ধানাথ পাল

1. Supply of office Equipments to state PWD Minister ई-निविदा उपलब्ध कालावधी - दि.१४.०८.२०१९ ते दि. २८/०८/२०१९ निविदा वधक्रमें - दि. ३०/०८/२०१९ रोजी दुषारी ३.०० वानता. खालील संकेतस्थळावरुन ई-निधिदांची सर्व माहिती उपलब्ध आहे.

Email:- presidency ee@mahapwd.com

1. www.mahapwd.com 2. http://mahatenders.gov.in

4. <u>mino/manaranez gev.ii</u>

गा. यह. पारी गाँउर / उड़र ।

कार्यकारी जीपार्यंत्र पार्थे कार्याव्य हरवाब रावर विचास, ३ रा सजला,
कार्यकारी जीपार्यंत्र गाँउ कीरी, पुर्वते । ४०० ००१

Email presidencymrumbal.co@mahapwd.com
विचास २००१६९५५ की. जी. आण. सी. जा. / १

सही/-(मं.र. इंट्रकर) जनकारी अधियांन

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्तुबई नागरी सहकारी पत्तनस्था फेडरंशन कि.. सुबई ११२. सौरभ बिल्डींग, गोदी इस्टेट, नात बहादुर शासी गार्ग. गेवर पोनीस स्टेशन समोर, घाटकोपर (१.), गुंबई - ४०० ०८६

जाहीर नोटीस

वधन को ऑप क्रेडीट सोसायटी लि., मुंबई दुष्तन नं. १, एयम सदन चींचे चाळ, Assistant Registrar Co-cp. Soc Surun पाडा, कुरार विहलेज, Gen Outward No. 1176 पालाड (युर्व), मुंबई ४०००२७. Date 108/08/2019

मासाड (पुर्व), मुंबई ४०००९७.

अनक्रमांक १ ते ३८

खालील दर्शविलेल्या जाब देपार यांना नोटीस देण्यात येते की यकित कर्जाविषयी अर्जदार पत्रसंख्येने दाखल केलेल्या अर्जाबाबन आपले न्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्नावर नोटीस देण्या आली होती. तथापि सदर पत्थावर आपण रहात नसत्याने तसेच आपल सध्याचा पना उपलब्ध नमल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक जेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ३०/०८/२०१९ रोजी दुपारी ३.०० बाजता आपण स्वतः अथवा आपत्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहुन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येकन य कायांलयात एकतपर्ने योग्य तो निर्णय घेतला जाईल. यानी आपण नींद

घ्य	ावी.					
3. F	जान देगान्याचे साव	ज्ञान रेगान क्योंक	अप्नं गासन दिनांक	बागा अर्ज क्रमांक	नावा रक्कम रुपये	पुढील सुनावणी तारीख
9	अगरनाध्यं कमल्डानाद शिवानी	-9	99,00,99	26µ	909363	30.06.99
2	प्रस्थित व्यवस्ताच्य स्थितशी	3	17.44.50	Rdn	109353	30.06.91
ā	भिरीन हो. कुतला	3	03.00.91	580	404222	30.06.51
ķ	भी उपाइतिस्कृत्यर वादर	9	=3.00.93	384	***68**	30.06.99
14	राजासाहेन संसाप	.6	ng.ep.99	284	1448693	30.06.49
r,	पुनित रामसाञ्चन चेहता	3	#3.00.3T	281	SHEER	30.06.91
0	अमादेव प्रियदता मिश्रा	4	98.80.50	585	9033662	30 06 99
L	राष्ट्रस्कृपारं बतनंदनं हा	3	94.49.49	282	9083640	\$0.06.49
۲	जेशेंद्र राजेंग्र पाल	3	03.00.17	595	2000005	30.06 41
40	मेहन हरिनाध बादर	- 1	03.00.15	583	9006500	30.06.71
44	भंतेष्कुनार हरीप्रसाद रोसवान	2	77.00.50	583	9001100	30.DL 91
42	समय जिल्हानी पावत	3	=3.49.97	38\$	90-1200	\$0.05.90
13	राजेरसुभार सम्बन्ध वाद्य	9	97,00,50	₹88	750035	30.06.51
M.	पुरुषात्र वार्मा	5	92.99.11	430	786045	\$0.0L TT
qu	रम्याकर रावेदन याचा	3	99.00.50	SAA	95,0048	30.06.99
75	पुननाथ रागेस्वर गोही	3	99.69.50	254	NHORSE.	30.06.99
45	दरास्थ मराई पादव	. 5	93,99.91	284	4/409%6	30,06,11
94;	सी. माला दी. माझी	3	63.00.99	284	1,05000	30,01, 91
46	सुरेद्र मनोहर आधरे	4	63.69.93	58£	988332	30.05 99
ţo.	भिमराव त्रिवाली पवर		97.00.50	582	494335	30,06,91
24	धंदेश रमनिक्षेर बादव	3	63.00.11	582	75576F	30.00.71
200	of manifements	- 4	03.00.00	7040	WWWSE	30 0/ 68

संगादतः १ ०३.०७.१९ ३५७ आक्राप्तः ३०.०८.९ व्यक्तिसस्गारमः २ ०३.०७.१९ ३५७ आक्राप्तः ३०.०८.९ २३ राकेशतुमार र शामिकन हेरेडी 385 340936 30.06 39.40.80 ७ पंकार श्यामात हुवे 9 03.00.97 346 150500 30.05.0 785 77,00.50 \$ गंभेक कनीनिया 3 .03.00.98 P.10.04 90301P 785 4 03.06.98 240 MMSEB 30.06.5 63.99.37 03.00.45 244 9952548 30.00 C.06.05 249 1952545 20.06.0 3 02.00.46 544 4465448 90.00. 9 03:00:90 242 00:02 50:00:9 2 03:00:97 242 00:02 30:00:0 बीशती पूर्व निवीत नव्यवर्धे ३ ०३.०७.१९ २५२ ७९०३२ ही नोटीस आज दिनांक ०८/०८/२० १९ रोजी पाने सही व कार्यालयाचे मुदेसह दिव सर्वा:

सतीश मा. तोडाबार

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परतेबा)

बहन्मंबई नागरी सहकारी पतसंख्या फेडरेशन मर्घादित, मंबई

(सुनिल बनसोडे) मे. उप निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र शासन, मुंबई (परसेवा)

में, उप निवंधक सहकारी संस्था, मुंबई (परमेवा) यांचे कार्यालय दि, वृहर्मुवई नागरी सहकारी वैंक्स् असोसिएशन लि., मुंबई भारतीय क्रिडा मंदिर बिल्डींग, प्रथा मजला,

सहकार नगर जवळ, वडाळा, मुंबई - ४०००३१ जाहीर नोटीस

जीएस महानगर को-ऑप.बँक.लि. ... अर्जदार हिरामणी सुपर मार्केट बिल्डींग, तळमजला,

लालबाग, मुंबई - ४०० ०१२.

अनुक्रमांक १ ते ३ ... जाब देणार खालील दर्शविलेल्या विषया संदर्भात जाब देणाऱ्यांना नोटी र देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष् सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणे साठी दाखल केलेल्या अर्जासोंबत तुमर म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीर देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्यान सदर जाहीर बोटीसीद्वारे आपणांस एक शेवटवी संधी देण्यात येत असुन खालील नमुद दि.२६/०८/२०१९ रोजी दुपारी ११.३० वाजता आपण स्वतः वरील पत्यावर हज राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हज न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यार येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती

31. 35.	जार देशा गावे नार	ान रोजर कम्मेक	अर्ज रास्त्र दिनांक	राग/ उर्ज कमाक	राना रक्कम रुपदो	पुडीत सुगावणी दिलंक
•	मे. शिव सप्तावर्स (प्रो. बाजू काशिमाथ वरखंडे)	7	77.00.70	1676	274248.40	76.06.75
	काशिमाय शंकर वरखंड	5				
	बदन नथा दरसहे	3				
	संतीय भाऊ कापरो	В				
ŧ	मे. शिव स्त्रसायर्स (प्रो. बाजू काशिनाथ बटखंडे)	9	26,00,20	9636 /98	00.539BB\$\$	7E.30.99
	कशिनाथ शंकर वरखो	2		lik you		
	बबन नाथा वरखहे	3				
	संतोष भाऊ कापक्षे	Я				
2	मे. शिव तप्तावर्त	,	75,80.30	1430	994747.60	16.06.98
	(प्रो. बाळू काशिनाथ वरखंड)		OH APRADO	/98		0800000
	काशिनाथ शंकर वरखंड	2				
	बबन माथा हरसबे	3				
	संतोष भाउड कापसे	В				

ही नोटीस आज दिनांक ०७/०८/२०१९ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

सही/-

शिराज स्ट्रदिन नाथानी मलाराम रामाराम बीधरी बातकियम आर्ट्स 26.04.99 4444 1999966 23.0L.9 प्रो. कुंचन विजेदकुमार व 125 अजय सरेंद्र सिंग विजोदकमार बंदावन ठव कालिरी के ठक्कर बारगाची सेतीकार 44.65 P. 30.65 989385 प्रे. रविकांत क्रिपासंकर मि भूपेश ब्रम्हाकिओर क्रिसरी 24.04.99 9490 33.04.99 Ejolal oli प्रो. हिलेश ईश्वर पुरी ਲੱਗੀਕ ਨਦੀ ਫੁਜੇ

ही नोटीस आज दिनांक ०७/०८/२०१९ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



जगदिश ईश्वर पुरी

(सुनिल बनसोडे) मे. उप निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र शासन, मुंबई (परसेवा)

सही/-

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृह-तुबद्धं नागरी सहकारी पतसंख्या फेडरेशन ति. तुबद्धं १९२ औरभ बिन्धींग, बोवी इस्टेट. लाल बहादुर शासी मार्ग पाटकोपर पोलीस स्टेशन समोर, पाटकोपर (प.), तुंबद्धं - ४०० ०८६

the above is an extract of the detailed format of Cuester erriche Financial Results feel with the Stock Exchanges under Regulation 33 of the STBI (festing and Giber with the Stock Exchanges under Regulation 33 of the STBI (festing and Giber Changes) and the STBI (festing and Giber Changes) are stoolable on the Stock Exchange website who will be a stoolable on the Stock Exchange website who will be and also of the Company's website (new defent). The above the results have been retrieved and succument by the autic committee of the stoolable and also of the Company's website of the stoolable of the stoolable and the sto

painter's/year's Aguers have been negrouped/lesistratiged wherever ber to those of current quarter's/year's.

जाहीर नोटीस कोकण कुणवी सहकारी परापेढी लि., मुंबई ... अर्जदार

Assistant Registrar Co-op. Soc Recovery, Ghatkopar (W). Gen. Duhnard No. 1179 Date: 08/08/2019 संचाजीनगर गृहविमांण संस्था, ए-४, तळमणला, संभागीतगर नं.२. आकुर्ली रोड, कांदीवली (पुर्व),

खालील वर्रविलेल्या नाब वेगार यांना नोटीस वेग्यात बेते को बिक

कर्जीवपयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जीवावन आपले. म्हणगं हादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्यावर नोटीस देण्यात आली होती तवापि सदर पत्त्वावर आपण रहात नसल्याने तसेच आपला सध्याचा पत उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात पंत असून दिनांक ३०/०८/२०१९ रोजी दुषारी ३.०० वाजता आप स्वतः अयवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहुन आपल म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हगर न राहिल्यास तुमच्या गैरहगेरीर अर्जाची चीकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णर वेतला जाईल. याची आपण लक्षपर्वक नोंद व्यावी. जाब देशाऱ्यानी दाखर केलेल्या दाव्यांची माहिती खालील प्रमाणे :

M. F.	जान रेणाऱ्याचे नात	जाब वेशार क्रमांक	अर्ज बाखल विनांक	নানা এড়া ক্লদাক	नावा रहकन रूपये	पुरील सुनारगी सारीख
1	नितिन कुम्मा रेमवे	1	17.60 60	245	888677	30,96.35
2	रापेक चंद्रकात जरूरत	4	03 00.41	543	888644	30.00.99
8	मानेष चवकात प्रदेशित	4	+3.00.53	243	VP2691	30.06.96

सतीश मा. तोटाबार सहाय्यक निवंधक, सहकारी संस्था (परसेवा) वृहन्तुंचर्डं नागरी सहकारी पनसंस्था फेडरेशन मर्यादित. मुंबई PUBLIC NOTICE

KNOWN ALL PUBLIC SHALL COME, that My

Client MR. SANTOSH SHEKAR SHETTY AND MS. LIKITHA SHEKAR SHETTY, are absolute

owner of Flat No. 407, 4th floor, Bldg, No. A-2

Haria's Dream Park A Co-op. HSG Soc. Ltd., Opp

Sanghvi Nagar, Near D'Mart, Mira Bhayanda

Road, Mira Road (E), Thane - 401107, they have purchased from MR. MURALI LAL BAHADUR SAHANI and he is purchased from MR. RAJESH

VINODRAI SHAH, on dated 14/08/2008, originally RAJESH VINODRAI SHAH AND JYOTI RAJESH

SHAH had purchase above said flat from M/S GREENLAND DEVELOPERS on date

26/07/2007 after the death of JYOTI RAJESH SHAH MR. RAJESH VINODRAI SHAH was absolute owner/legal heirs of said flat, now my

client is going to mortgage said flat to bank. If any person has any objection claim, charge of any nature against said FLAT. The same be brought

within 15 days from date of publication of notice in

written to the undersigned with cogent evidence else letter on no claim shall be entertained Date: 10/08/2019 Santosh D. Tiwari (Advocate High Court)

15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J. M. Road Pump House, Andheri (East), Mumbai - 400093.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Nathuram Bhagwanram Jangid is the owner of Flat No. 301, on Third Floor, in Nitu-Kunj CHS Ltd., Cabin Cross Road, Bhayandar (E) Dist. Thane-401105. The First original agreement executed on 10/04/1989 between Ms Shri Sai Construction Co. Builders (Builder/Vendor) and with Ms Subh Vinayak Trading & Investment Co. (Purchaser) in respect of above said Flat premises has been lost/Misolaced.

loss/mispaced.

All the persons, government authorities, banks, financial institution, Etc. are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim whatsoever regarding Misplaced of the above said agreement within 14 days from this notice, otherwise it will be treated that nothing objections or claim is their over it

objections or claim is their overit

R. J. MISHRA

Advocate High Cour

B/108, Bhaidaya Nagar, Navghar Road, Bhayandar (E).

Evening Dr. D.

Mumbailaxmi Draw Date

09/08/19

Suraj

Dhuri villa Co-Op. Housing Society Ltd.

K. T. Gaon, Diwanman, Vasai Road (W.), Taluka Vasai, Dist. Palghar

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 27.08.2019 at 2.00 P.M.

M/s Chauhan & Brother Thorugh Partner Shir Ajay C. Mehta & M/s Dhuri Builders and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that

nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Diwanman, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	. Area Demanded By Socie			
195	1	520.65 Sq. Mtr.			

Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar Date: 08/08/2019 (Seal)

(D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

C@MMEX TECHNOLOGY LIMITED

	CIN: L72900MH2000PLC12 Vasudev Chambers, Old				12,
UNA	UDITED FINANCIAL RESUL	TS FOR THE QUAR	TER ENDE	D ON JUN	E 30, 2019
Extr	act of the Standalone unaudited	d Financial Results fo	r the Quarte		30/06/2019 (Rs.in Lacs)
e.		Quarter	Quarter	Quarter	Year

Sr.	Particulars	ended on	ended on	ended on	ended on
No.	Particulars	30/06/2019	31/03/2019	30/06/2018	31/03/2019
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	-	-	-	-
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	(8.17)	(7.11)	(8.01)	(36.44)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	(8.17)	(7.11)	(8.01)	(36.44)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	(8.17)	(7.11)	(8.01)	(36.44)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]			_	
6	Equity Share Capital	3,380.76	3,380.76	3,380.76	3,380.76
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	
8	Earnings Per Share (of face value Rs2 /- each) for continuing and discontinued operations				
	Basic	(0.24)	(0.21)	(0.24)	(1.08)
	Diluted	(0.24)	(0.21)	(0.24)	(1.08)

- a) The above is an extract of the detailed format of Quarter ended 30^h June, 2019 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosur Requirements) Regulations, 2015.
- The full format of the Quarter ended 30° June, 2019 Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) (www.msei.com) and on the Company's website (www.commextechnology.com)
- Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable. For Commex Technology Limited For Commex Technology Limited SD.

Mr. Jayant Mitra Managing Director, DIN:00801211

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that my clients Dean Netto is member of Rashmi Park Bunglow Complex Co-op. Hsg. Society Ltd. and holding share Certificate No. 088 bearing distinctive Nos. from 437 to 441 (bot) inclusive) in respect of Bungalow No. 93 Rashmi Park Bunglow Complex Co-op. Hsg. Society Ltd, Village Valiv, Vasai (East), Dist. Palghar. My clients have lost/misplaced

original Share Certificate.

Any persons found or having any claim o right, interest, title against in respect of said Share Certificate, however or otherwise, are hereby required to intimate me at my address 109, First Floor, Shubh Laxmi Shopping Centre, Vasant Nagri, Vasai (East), Dist Palghar, 401208 within 14 days from the date of publication of this notice about the same, failing which it will presumed that there is no claim and my client shall proceed and complete all the requirements formalities Such claim and objections received thereafter shall be deemed to have been Adv. Kailash H. Patil Date: 10/08/2019 Advocate High Court

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that Mr. Ravendra Singh Bisht was member of Chandresh Heritage Plot No. 5 CHSL., Achole Cross Road, Nallasopara East, Dist. Palghar and owner of Flat No. 103. B wing, on First Floor, Chandresh Heritage Plot No. 5 CHSL., Achole Cross Road, Nallasopara East, Dist. Palghar, Ravendra Singh Bisht died on 20/01/2019 without making Nomination. My dient Savita Govind Singh and Pratiksha Ravendra Bisht have applied to the society for transfer of the said Share, interest, rights, title n respect of said Flat.

Any person or persons having any claims, o right, interest, title against in respect of said lat or objections from the heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society are hereby required to intimated me at my address 109, First Floor, Shubh Laxmi Shopping centre, Vasant Nagri, Vasa (East), Dist. Palghar 401208. within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / his / their claims bjections for transfer of shares and interes of the deceased member in the capital property of the society, if no claims / objection are received within the period prescribed ove, my client shall proceed and complete all the requirements for transfer of said flat in favour of my client and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived. Date: 10/08/2019 Adv. Kailash H. Patil

Advocate High Court

PUBLIC NOTICE

is the owner of Flat No.102/B. on 1st Floor in the Society known as "JAI SHRIPAL CO-OP. HSG. SOC. LTD." Situated at Jain Mandir Road, Bhavander (West), Tal. & Dist. Thane - 401 101. As per the available records, MRS. BINA SHAILESH DOSHI & MR. SHAILESH H. DOSHI, had Purchased above said Flat from MR. PRAVINCHANDRA N. SHAH, Vide Agreement for

And MR. PRAVINCHANDRA N. SHAH. had Purchased above said Flat from MR. GUNVANTRAI HARILAL SALOT & MRS. PUSHPA GUNVANTRAI SALOT, Vide Agreement

Sale dated 27th day of May 2005.

And MR. GUNVANTRAI HARILAL SALOT & AND MIK. GUNVANTRAL TRANSPORT AND MIKE PUSHPA GUNVANTRAL SALOT had Purchased above said Flat from MR RAJESH MAFATLAL SHAH, Vide Agreement for Sale

And MR. RAJESH MAFATLAL SHAH, had Purchased above said Flat from MR. SANJAY CHUNILAL SHAH, Vide Agreement for Sale. And MR. SANJAY CHUNILAL SHAH had Purchased above said Flat from Builder M/S. SHRIPAL BUILDERS, Vide Agreement for Sale.

But out of above said Original Chain Agreements, the 1st Agreement which was executed between M/S. SHRIPAL BUILDERS & MR. SANJAY CHUNILAL SHAH & 2nd Agreement which was executed between MR. SANJAY CHUNILAL SHAH & MR. RAJESH MAFATLAL SHAH, was lost somewhere and not found on so many effort,.

So, we hereby invite claim or objection that any person having any claim or objection against or into or upon or in respect of said Flat or any part or portion thereof by way of tenancy, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale, gift, lease, license, lien, charge, trust, maintenance, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to our Advocate office within 15 days from the date of publication hereof, failing which, any such claims shall be

deem to have been waived. Sd/-Date: 10/08/2019 Add: B/102, Mathura Kunj CHS Ltd., Cabin Roa /enkateshwar Nagar Bhavander (E). Thane–4011

Akshay Industrial Premises Co-Op. Housing Society Ltd.

Navghar, Vasai Road (E.), Taluka Vasai, Dist. Palghar **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above society has applied to his office for declaration of Deemed Conveyance of the following

properties. The next hearing is kept on 27.08.2019 at 2.00 P.M. M/s Basin Industrial Devlopment Corporation & Kamdar Industrial Estate and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue nentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Navghar, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society
	110	923.75 Sq. Mtr.
	111	699.00 Sq. Mtr.
71	112	699.00 Sq. Mtr.
	116	1122.92 Sq. Mtr.
	117	1298.53 Sq. Mtr.
Total		4743.20 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple Palghar (E.), Tal. Dist. Palghar Date: 08/08/2019

(D. S. Hausare) (Seal) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

DHANLAXMI COTEX LIMITED

Regd. Off.: 285, Princess Street, Chaturbhuj Jivandas House, 2nd Floor, Mumbai - 400 002. CIN: L51100MH1987PLC042280 Extract of Standalone Un-audited Financial Results for

the guarter ended 30th June,2019

BSE Code: 512485	(Rs. in Lakhs)	
Particulars	Quarter Ended 30th June, 2019 (Un-audited)	Quarter Ended 30th June, 2018 (Un-audited)
Total income from operations	-64.98	203.89
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	-120.21	1.11
Net Profit / (Loss) for the period before tax		
(after Extraordinary items)	-120.21	1.11
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	-120.21	1.11
Total Comprehensive income for the period		
[comprising profit/(loss) for the period (after tax) and other		
comprehensive income (after tax)]	-33.98	-100.23
Net Profit/ (Loss) after tax	-154.19	-99.12
Paid- up Equity Share Capital	487.14	487.14
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in		
the Balance Sheet of previous year)	0.00	0.00
Earnings Per Share (of 10/- each)		
(for continuing and discontinued operations)	0.00	0.00
Basic:	-2.47	0.02
Diluted:	-2.47	0.02

- The above is an extract of the detailed format of Quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended
- Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website (www.dcl.net.in)
 The above the results have been reviewed and recommend by the audit committe on 09th August, 2019 and approved by the board of directors in thier meeting held on 09th August, 2019. The limited review of the financial results for the quarter ended 30th June, 2019 has been carried out by the statutory auditors of thee Company. Results for the quarter ended 30th June, 2019 are in compliance with Indian Accounting Standard (Ind- AS) in terms of SEBI's circular bearing no. CIR/CFD/FAZ/62/2016 dated
- Previous quarter's/year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to confirm to those of current quarter's/year's.

For Dhanlaxmi Cotex Limited

Ramautar S. Jhawar Place : Mumbai. Date: 09-08-2019 Managing Director

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN THAT

Original Share certificate no 9

distinctive number from 376 to 380 issued by Alpha Co-operative

Housing Society Ltd., situated at

Link Road, Mith Chowky, Ever shine

Nagar, opp National Dairy, Malad

(West) Mumbai 400 064 Village-

Valnai Taluka - Borivali MSD ir

favour of ANISH PREMJI SHAH

along with his wife AVANI ANISH

SHAH holding Flat no 503, 5th

Floor, B-wing in Building Mayfair

Legend is misplace police complaint

has been lodge If Any person/s,

have any claim, interest may contact

within 14 days from the date of

publication to the secretary of the

society of this notice of his/her/thei

such claim, approach with all

supporting documents failing which

the transaction shall be completed

without reference to such claims, i

any, of such person claiming after

notice period shall be treated as

waived and not binding on our

clients.

Dated: 10/08/2019

ADV. RAJESH SHARMA

Registration Office Lane,

GOREGAON WEST,

MUMBAI 400062.

Shop No. 2, Rolex compound,

FORM NO. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another

BEFORE THE REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION, MUMBAI In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5)

In the matter of THE ALL INDIA STARCH MANUFACTURERS' ASSOCIATION PRIVATE LIMITED having its Registered Office at NEW PUSHPA VIHAR, NO-3, 159COLABA RD, OPP COLABA POST OFF COLABA, MUMBAI, MAHARASHTRA, 400005

Notice is hereby given to the General Public that above named petitioner Company propose to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the specia resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on Monday, 1st July, 2019 to enable the

New Pushpa Vihar, No-3, 159colaba Rd, Opp Colaba Post Off Colaba, Mumbai, Maharashtra, 400005

GAUTAMCHAND SOHANLAL CHOWDHARY (DIRECTOR) DIN: 00196397 Date: 10 August, 2019 Place: Mumbai

VJTF EDUSERVICES LIMITED

CIN: L80301MH1984PLC033922 Reg.Off: Witty International School, Pawan Baug Road, Malad West, Mumbai - 40006 Email ID: vjtfho@vjtf.com, Phone: 022-61056800/ 01 / 02

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of Board of Directors of VJT EDUSERVICES LIMITED will be held on Wednesday, 14th Augus 2019 Time 5:00 PM at registered office of the company i.e. With International School, Pawan Baug Road, Malad West, Mumbai 400064 inter alia to transact following business:

To consider and take on record the Un-Audited Financial Result under Indian Accounting Standard (IND AS) of the Company for the guarter ended 30th June, 2019.

2. Any other business with the permission of the Chair.

The notice of this meeting is also available on the website of the Company www.vjtf.com and website of the stock exchange i.e. BS Limited www.bseindia.com.

For VJTF EDUSERVICES LIMITE

Date: 05/08/2019

BUSINESS

Dr. Vinay Jai **Managing Directo** DIN-0023527

COMMEX TECHNOLOGY LIMITED

CIN: L72900MH2000PLC123796
Regd. Office: B-401, Unit No 42,4* Fir, Vasudev Chambers,
Opp Wilson Pen Company, Old Nagardas Road, Andheri (E) Mumbai 400069.

NOTICE OF 19TH ANNUAL GENERAL MEETING

a) The 19th Annual General Meeting of the members of Company Commex Technology Limited will held on Saturday, 14th September, 2019 at 10.00 AM at Event Banquet, Near Filmistan Studio, S. Road, Goregaon (West), Mumbai - 400062 to transact the business a Annual Report and Accounts for the period ended on 31st March, 2019.

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 an Rules made there under and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement Regulation, 2015 the Register of Members and share transfer books of the Company will remain close from Sunday 8th September, 2019 to Saturday 14th September, 2019 (both days inclusive).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules made thereof and Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015 the Company is providing facility to its Members holding shares as on 7° September, 2019 being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has engaged Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under:

. Date of Completion of dispatch of Notice of AGM - 21* August, 2019.

2. The remote e-voting period commences on Wednesday 11th September, 2019 from 09.00 a.m. and ends on Friday 13th September, 2019 at 5.00 p.m.

 The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on 13th September, 2019. . Any person who becomes the Members of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 7* September, 2019 can send request for Annual report to www.evotingindia.com or helpdesk.evoting@cdslindia.com.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Ask Question ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or you may contact M Wenceslaus Futardo, Deputy Manager, and Address: Phiroze Jeejeebhoy Towers, 16th Floor, Dalal Stree Fort, Mumbai –400001. Email ID: helpdesk.evoting@cdslindia.com Phone Number: 18002005533

. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voti but shall not be allowed to vote again in the meeting.

Scrutinizer's decision on the validity of a ballot form shall be final. Pursuant to Regulation 44(1) and (2) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, members who do not have access to remote e-voting facility, may exercise their vote at the AGM of the Company by submitting the Ballot form which will be distributed at the AGM.

Javant Mitra Chairman and Managing Director (DIN: 00801211) Date: 9th August, 2019

AURO LABORATORIES LIMITED

(CIN: L33125MH1989PLC051910)

Regd. Office: K-56, M.I.D.C., Tarapur Industrial Area, Palghar (Thane) Maharashtra - 401506.

Phone No. 022-66635456, Fax No. 022-66635460

Email id: auro@aurolabs.com Website: www.aurolabs.com NOTICE OF THE 30TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of th Company for the year ended March 31, 2019 is scheduled to be held on Friday, September 6, 2019 at 11.00 a.m. at Reyansh Grand Hotel situated at P-47, Tarapur-Boisar MIDC, Opp. Lavino Kapur Company, Salwad Road, Boisar (W) Dist - Palghar 401504 to transact the matters as stated in the Notice of AGM dated May 23, 2019 Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, August 31 2019 to Friday, September 6, 2019 (both days inclusive) for the purpose of 30th Annual General Meeting

The Notice of the Annual General Meeting along with the Explanatory Statement and Annual Report of the Company for the year ended March 31, 2019 has been sent to the Members at their Postal addresses or e-mailed at e-mail address registered with the Company/ RTA/ Depository Participant as the case may be. The aforesaid documents

are also available on the website of the Company www.aurolabs.com Pursuant to Provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made there under and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members the facility to exercise their right to vote by electronic means on all the resolutions through e-voting services provided by the Central Depository Services (India) Limited (CDSL). The Members holding shares either in physical form or dematerialized form, on cut - off date i.e. Friday, August 30 2019 may cast their vote electronically to transact the business set out in the Notice of

The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules made

Date of Completion of sending Notice of AGM: August 9, 2019 The date and time of commencement of : Tuesday September 3, 2019 voting through electronic means at 9.00 a.m. (IST)

The date and time of end of voting through : Thursday, September 5, 2019 till 5.00 p.m. (IST) electronic means

Voting by electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) or Thursday, September 5, 2019.

Members, who have acquired Shares after the dispatch of the Annual Repor and/or before the cut-off date, may obtain the USER ID and Password by sending a request at Purva Share Registry (India) Pvt. Ltd. (Registrar & Transfer Agents of the Company).

The Notice of AGM is available on Company website www.aurolabs.com In case of any queries regarding the process and manner of electronic voting Members may refer to the CDSL's Frequently Asked Questions (FAQ) for Members and e-voting User Manual for members at the Downloads section of www.evotingindia.com or contact CDSL's helpdesk, Email lds:

helpdesk.evoting@cdslindia.com. Members who opt for E-voting can't participate in physical voting process and vice-versa those who participate in physical voting shall not cast their vote through E-voting. However, Members can attend and participate in AGM

The facility for voting through polling paper will be also made available at the AGM.

10. Mr. Mahesh Soni failing him Mrs. Sonia Chettiar, Partner of M/s. GMJ & Associates, Company Secretaries has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner

For Auro Laboratories Limited

Sharat Deorah Date: August 9, 2019 Chairman & Managing Director

(DIN:00230784)

of rule 30 of the Companies (Incorporation) Rules,2014 AND

company to change its Registered Office from "State of Maharashtra" to the "State of Gujarat".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor compliant form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002 within 14 days days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its Registered office at the address mentioned below:

For and on the Petitioner For THE ALL INDIA STARCH MANUFACTURERS' ASSOCIATION PRIVATE LIMITED

64.			Printery's Lettery	8,	.00	MON'19
on TF	25.29		70.	1-004	372	
st, I ty	Lakh		841	350	061	
lts	STATE OF THE OWNER, STATE OF	FOLLOWING	MOS. ARE CO	MINION TO ALL	geries 🛨	
he	1805/-	ŏ	0872	2 3	<u> 3506</u>	1
he	anoch-	37 E 39 54 E 54	34 00 4 77774	47387 77788	68485 77768	56614 79357
SE	and Prince to.	0766 5367	2407 7900	2763	2294 9377	2920 9764
ED d/- lin	AN PROCESS.	954E 75-35	1003	1418 7049	1479 7672	2339 9678
or 76	5th PRIZ	E Ra. 12	0/- (C	OMMON T	O ALL SE	RIES)
_	0027 1168 0105 1178				6608 7/6 6601 7/6	
		2040 273	31 3729	5034 599 5164 609	7 7044 77	726 9041 733 9157
_	0168 1391 0194 1466			5239 613 5248 626	The second second	753 9348 784 9515
ll be	0206 1512 0361 1522		9 4200	CONTRACTOR OF THE PARTY OF THE	7341 78	367 9657 34 9727
S. V. with	0463 1724		39 4348	5495 658	9 7532 80 5 7634 81	78 9744
and ent) sed	Contin			(* ineved by		444

5	Scadall	Lottery Result Draw No. 79	5.30 P. M.
1st Prize Rs. 10000/- (10 PRIZES)	5584	659	0
2nd Prize Rs. 2000/- (10 PRIZES)	5157	850	2
3rd Prize Rs. 1000/- (10 PRIZES)	1560	926	2
4th Prize Rs. 504/- (10 PRIZES)	1842	844	6
पाचवे बक्षिस रु. 300/- (10 PRIZES)	6761	795	7
	6th PRIZE Rs. 200/-	COMMON TO ALL SERIE	is)
6th Prize Rs.	1905 2731 3803 1922 2732 3808 1935 2742 3824	4822 5868 689 4831 5912 691 4865 5915 691	3 7930 866

		M. D. A. C. B. C. B.						
6th Prize Rs.	1905	2731	3803	4822	5868	6894	7894	8653
	1922	2732	3808	4831	5912	6913	7930	8665
200/-	1935	2742	3824	4865	5915	6914	7946	8710
ZUU/-	1943	2743	3846	4887	5931	6935	7978	8804
	2016	2746	3860	4888	5947	6988	7991	8806
0024 0829	2038	2802	3863	4922	5966	7053	7994	8845
0059 0866	2048	2819	3897	4926	5971	7055	8073	8850
0074 0874	2104	2841	3919	4961	5973	7068	8081	8879
0083 0912	2109	2890	3938	4976	5998	7076	8128	8952
0093 0913	2115	2909	3965	5035	6017	7078	8134	8970
0099 0933	2126	2930	3984	5058	6072	7092	8214	9036
0130 0995	2131	2979	3990	5066			8228	9075
0131 0997	2149				6127	7128	8242	9118
0173 1084	2150	2983	4034	5071	6137	7166	8281	9138
		2986 3007		5107	6197	7173	8291	9169
	2159		4048	5121	6209			
0222 1115	2167	3059	4065	5127	6210	7244	8311	9183
0274 1118	2192	3090	4073	5140	6238	7288	8312	9200
0299 1134	2202	3115	4076	5152	6248	7295	8315	9224
0320 1138	2204	3130	4170	5168	6332	7305	8377	9233
0328 1184	2211	3145	4188	5172	6333	7316	8390	9259
0377 1199	2261	3172	4199	5181	6348	7321	8391	9296
0385 1214	2267	3198	4237	5190	6371	7357	8398	9309
0452 1299	2283	3276	4241	5212	6427	7441	8414	9364
0453 1318	2303	3297	4251	5221	6431	7466	8422	9407
0476 1324	2318	3320	4297	5276	6451	7476	8426	9432
0497 1346	2320	3329	4301	5295	6461	7481	8427	9488
0511 1369	2321	3359	4320	5330	6495	7484	8442	9509
0538 1413	2332	3393	4347	5368	6518	7494	8443	9523
0542 1414	2391	3394	4357	5375	6558	7500	8456	9543
0565 1415	2411	3405	4361	5411	6560	7522	8457	9666
0590 1464	2418	3420	4362	5514	6566	7535	8473	9680
0596 1481	2499	3422	4371	5520	6586	7606	8490	9704
0641 1522	2531	3424	4383	5541	6613	7655	8492	9709
0643 1536	2589	3438	4511	5555	6647	7663	8508	9714
0645 1628	2594	3444	4527	5590	6649	7696	8517	9716
0671 1696	2618	3455	4532	5679	6661	7703	8540	9729
0683 1732	2665	3479	4567	5690	6667	7713	8549	9839
0707 1777	2674	3594	4609	5698	6684	7759	8556	9867
0741 1792	2676	3622	4620	5702	6716	7826	8563	9901
0766 1813	2682	3625	4649	5725	6729	7843	8583	9903
0775 1830	2683	3688	4795	5764	6791	7874	8592	9941
0797 1835	2685	3730	4804	5767	6842	7879	8616	9950
0818 1840	2705	3757	4809	5781	6877	7882	8618	9952
0819 1899	2708	3793	4810	5797	6886	7884	8633	9962

Confirm result with official Gazzet ★ Issued by : Arunachal State Govt

T/T#	LABHLAXMI LEO Draw Date O9/08/19 Lottery Result Draw No. 55							
1st Prize Rs. 10000/- (50 Prizes)	1376							
2nd Prize Rs. 5000/- (50 Prizes)	1957							
3rd Prize Rs. 500/- (50 Prizes)	8792							
4th Prize Rs. 300/- (50 Prizes)	7684							
5th Prize Rs. 204/- (50 Prizes)	1603							
6th Prize Rs. 100/-	1987 2978 3948 4792 5783 7047 7970 9113 1996 3007 3985 4803 5812 7052 7987 9120 2001 3020 3993 4822 5814 7069 8034 9130 2017 3067 3995 4921 5818 7078 8038 9141							

(50 Prizes)							
6th Prize Rs.	1987 297		4792	5783	7047	7970	9113
100/	1996 300 2001 302		4803 4822	5812 5814	7052 7069	7987 8034	9126 9136
100/-	2017 306		4921	5818	7078	8038	9140
2004 1005	2062 308		4968	5834	7096	8051	9215
0004 1085 0023 1127	2075 308 2079 309		4986 5002	5869 5878	7108 7109	8057 8088	9220 9245
0030 1131	2129 310		5005	5882	7119	8130	9263
0032 1153	2131 310		5043	5884	7148	8131	9269
0036 1195 0037 1244	2145 311 2202 313		5068 5129	5929 5934	7162 7187	8201 8240	9287 9293
0167 1265	2236 314		5147	5954	7199	8247	9300
0213 1345	2306 317	6 4168	5151	5997	7225	8324	9311
0243 1365	2308 317		5227	6028	7285	8336 8347	9346
0268 1390 0276 1407	2392 318 2395 321		5228 5263	6037 6047	7323 7346	8366	9355 9409
0290 1410	2410 324	2 4211	5275	6058	7368	8377	9420
0310 1414	2443 324		5307	6109	7382	8382	9426
0328 1427 0359 1432	2445 325 2449 329		5312 5351	6140 6153	7398 7409	8434 8472	9427 9448
0367 1437	2452 332		5378	6155	7416	8488	9449
0391 1466	2462 332	8 4364	5401	6176	7439	8496	9458
0428 1479 0455 1493	2476 333 2489 338		5409	6210	7446 7524	8507 8527	9466 9495
0457 1499	2499 338		5418 5420	6277 6332	7531	8552	9498
0521 1520	2590 340	2 4422	5441	6343	7538	8589	9508
0529 1540	2629 345		5443	6368	7565	8599	9516
0550 1552 0556 1581	2656 345 2660 346		5445 5479	6377 6390	7613 7640	8605 8616	9547 9550
0595 1592	2666 347		5480	6415	7674	8700	9561
0629 1651	2691 348		5547	6462	7694	8782	9571
0659 1696 0763 1718	2714 353 2727 357		5567 5583	6484 6519	7766 7774	8787 8823	9612 9615
0771 1743	2735 358		5587	6562	7808	8850	9651
0837 1744	2757 360	3 4598	5602	6646	7818	8860	9668
0855 1783 0859 1785	2793 365 2813 370		5608	6647	7823 7826	8922 8999	9782 9797
0910 1828	2818 371		5627 5634	6687 6739	7837	9005	9837
0927 1831	2870 372	4 4641	5685	6792	7855	9054	9856
0939 1907 0947 1915	2896 384		5703	6831	7867 7877	9068 9079	9889 9891
0947 1915 1002 1921	2903 385 2911 386		5716 5726	6836 6898	7892	9079	9910
1034 1931	2927 387	6 4738	5747	6912	7896	9082	9933
1080 1038	2040 388	4754	5775	6022	7962	9095	9992

1080 1938 2969 3881 4754 5775 6933 7962 9095 9992 Confirm result with official Gazzet ★ Issued by : Arunachal State Govt